

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी
अंगणवाडी सेविका या मानधनी पदांवरील
निवडीच्या तक्रारीबाबत अपिल करणे.

महाराष्ट्र शासन

महिला व बाल विकास विभाग
शासन निर्णय क्र. एबावि-२००९/प्र.क्र.११७/का-६
नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- २५ नोव्हेंबर, २००९

संदर्भ :- १) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी निवड केलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका नेमणुकीवरील अपिल.

२) शासन परिपत्रक, महिला व बाल विकास विभाग, क्र. एबावि-२००२/प्र.क्र.२००/का-६,
दिनांक ७ सप्टेंबर, २००२

प्रस्तावना :- संदर्भाधिन दिनांक ७ सप्टेंबर, २००२ च्या शासन परिपत्रकानुसार अंगणवाडी / मिनी अंगणवाडी केंद्रातील मानधनी पदांच्या नेमणुकीबाबत तसेच त्यांच्या विषयीच्या तक्रारीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यांच्या स्तरावर निर्णय घेण्याच्या सूचना आहेत. परंतु, मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याचिका क्र.१५२७/२००७, श्रीमती. शालू दिपक बच्छाव विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर विरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ च्या कलम २६७ क नुसार संबंधित विभागीय आयुक्त (महसूल) हे जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कोणताही विधीबाह्य (unlawful) आदेश किंवा ठराव निलंबित करू शकतात. त्यामुळे अर्जदारास विभागीय आयुक्त (महसूल) यांच्याकडे अपिल करण्याचा निर्णय देऊन याचिका खारीज केली आहे. मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दिनांक ७ सप्टेंबर, २००२ च्या शासन परिपत्रकात सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :- मा. उच्च न्यायालयाने वर नमूद प्रकरणी दिलेला निर्णय लक्षात घेता दिनांक ७ सप्टेंबर, २००२ चे परिपत्रक याद्वारे रद्द करण्यात येत आहे. यापुढे ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी पदांवरील निवडी संदर्भातील कोणतीही तक्रार असल्यास संबंधितांनी, विभागीय आयुक्त (महसूल) यांच्याकडे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ च्या कलम २६७ (क) नुसार अपिल करण्यात यावे व विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर Hearing घेऊन स्थायी आदेशानुसार निवड झाली आहे का हे तपासून या अपिलाबाबत निर्णय घ्यावा. नागरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदांच्या निवडी संदर्भातील कोणतीही तक्रार असल्यास हे अधिकार आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, रायगड भवन, नवी मुंबई यांना राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सही /-
(ज. कि. मगरे)
सह सचिव

प्रति,

मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
मा. उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई

आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे
ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय,
विधान भवन, मुंबई ३२

मा. मंत्री / राज्यमंत्री, महिला व बाल विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन
प्रधान सचिव, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
सर्व मंत्रालयीन विभाग.
महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता) (लेखापरिक्षा), महाराष्ट्र मुंबई / नागपूर
आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, रायगड भवन, नवी मुंबई,
महासंचालक, राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन, औरंगाबाद
महासंचालक, महिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई
सर्व विभागीय आयुक्त

सर्व जिल्हाधिकारी
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण / नागरी)
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
निवासी लेखा परिक्षा अधिकारी मुंबई
सर्व उप मुख्य कार्यकारी अधिकारी, (बाल कल्याण),
महिला व बाल विकास विभागातील सर्व उप सचिव, अवर सचिव व
कार्यासने
निवड नस्ती (कार्यासन ६)